



FOODS AND INNS LIMITED

Corporate Office: Dulwich Mansion, 3rd Floor, 224, Tardeo Road, Mumbai-400 007.
Tel No.: 23533103/04/05 Fax No.: 23533106/07 Email: writetous@foodsandinns.com
Registered Office: Foods and Inns Building, Sion-Trombay Road, Punjabwadi,
Deonar, Mumbai - 400 088 website: www.foodsandinns.com
Corporate Identity No: L55200MH1967PLC013837

February 12, 2018

The Secretary,
Bombay Stock Exchange Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001

Scrip Code: 507552

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/ Madam

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Un-audited Financial results for third Quarter ended December 31, 2017 have been published in the Newspapers viz. - "The Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi). Please find enclosed the newspaper cutting of the same.

You are requested to take note of the same.

Thank you.

Yours faithfully
For **FOODS AND INNS LIMITED**

RANDEEP KAUR
COMPANY SECRETARY

VALUE INDUSTRIES LIMITED
CIN: L9999MH1988PLC046445
Regd. Office: 14 K.M. Stone, Aurangabad-Palihan Road, Village: Chiltgaon, Taluka: Palihan, Dist. Aurangabad - 431105, Maharashtra.
Email: secretarial_value@videconmail.com Website: www.valueind.in

NOTICE
Notice is hereby given pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th February, 2018, inter alia, to consider and take on record the Un-audited Financial Results for the quarter and period ended on 31st December, 2017. The Notice is available on the website of the Company (www.valueind.in) and will also be available on the BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange India Limited (www.nseindia.com).

FOR VALUE INDUSTRIES LIMITED
Sd/-
BHUJANG KAKADE
DIRECTOR
DIN: 06383819

Place: Mumbai
Date: 8th February, 2018

THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II - AT MUMBAI
Scindia House, 5th floor, N. M. Road, Ballard Pier, Mumbai - 01
ROZNAME SA No. 372 of 2017

Resumed.
Applicant present through Advocate Mr. Jay Choksi i/b. M/s. Law Frame, Respondent Bank present through Adv. Mr. Vivek Phadke. No Reply to SA filed by Respondent Bank. Heard Ld Advocates, The said Suit Shops had been auctioned to joint purchasers and sale is already confirmed. Moreover, sale certificate has also been issued. The Respondent Bank has handed over suit shops to purchasers on 6/12/2017. The purchasers are not made party to the present S.A. There is apprehension that purchasers may create third party rights on the said shops No. G-8 and G-9 at Gundecha Industrial Complex, Akurli Road, Western Express Highway, Next to Growel's Mall, Kandivali E, Mumbai - 400101. Let the purchasers be brought on record but, meanwhile, the purchasers are directed to maintain status - quo till further order. The applicant shall serve this order of maintaining status - quo on purchasers at the earliest and at the same time this order may also be published in local newspaper having circulation in the locality of the purchasers. Respondent Bank shall supply details of purchasers and relevant facts to the applicant immediately. Hence matter adjourned for Compli. of order/ Arguments.

Certified Copy.
Section officer, Mumbai D. R. T. No. 2

SUDITI INDUSTRIES LIMITED
CIN: L19101MH1991PLC063245
REGD. OFF: A-2, SHAH & NAHAR ESTATE, UNIT NO. 23/26, LOWER PAREL, MUMBAI - 400 013.
TEL: 67386600/10 FAX: 27683465 E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER (3 MONTHS) / NINE MONTHS PERIOD ENDED 31ST DECEMBER 2017 (RS. IN LAKHS)

Sr. No.	Particulars	QUARTER ENDED		
		31.12.2017 (UN-AUDITED)	31.12.2017 (UN-AUDITED)	31.12.2017 (AUDITED)
1	Total income from operations (net)	2,318.12	6,901.15	1,531.01
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	112.82	365.59	55.39
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	112.82	365.59	55.39
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	50.12	217.23	35.69
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	52.68	216.57	33.48
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	1,676.32	1,676.32	1,676.32
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of Previous year)	-	-	-
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations):			
	a) Basic	0.31	1.29	0.20
	b) Diluted	0.31	1.29	0.20

Note :-
1) Results for the third quarter (3 months) / nine months period ended 31st December 2017 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 8th February, 2018 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Further the Auditors have also performed the limited review of above financial results.
2) The financial results for the third quarter (3 months) / nine months period ended 31st December 2017 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2015 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The Company has adjusted Ind AS effective from 1st April, 2017.
3) The Ind AS compliant financial results for the corresponding third quarter (3 months) / nine months period ended 31st December 2016 have not been subjected to a limited review. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view. Reconciliation of Net Profit/(Loss) for the third quarter (3 months) / nine months period ended 31st December 2016 reported in accordance with the Indian GAAP to total comprehensive income in accordance with Ind AS is given below:

Nature of Adjustment	THIRD QUARTER (3 MONTHS) ENDED 31.12.2016	
	Rs.	Lakhs
Net profit as per erstwhile Indian GAAP	35.78	
Charges due to implementation of IND AS	(2.30)	
Net profit as per IND AS	33.48	

4) The figures for the quarter ended 31st December, 2017 are the balancing figures between the unaudited figures for the nine months period ended 31st December, 2017 and the unaudited figures for the six months period ended 30th September, 2017, which were subject to limited review.
5) The Board in its meeting held on 25th January, 2018 has approved the subscription agreement to issue Fully Convertible Debentures to H.T. Media Limited on preferential basis under "SEBI ICDR Regulations, 2009" amounting to Rs.4.5 crores.
6) The Board in its meeting held on 25th January, 2018 has approved a long term agreement with H.T. Media Limited for Brand Building of Company's Products.
7) The Extra-ordinary General Meeting of the Company will be held on Tuesday the 6th March 2018 at 3.30 P.M. at Conference hall, Society Terrace, A-2, Shah & Nahar Estate (Registered Office Premises building), Lower Parel, Mumbai - 400 013 to transact the following business:
a) issue of Fully Convertible Debentures to H T Media Limited (a non promoter investor) on a preferential basis,
b) Amendment in the Articles of Association,
c) Approval of Related Party transactions.
8) One of the Subsidiary M/s. Suditi Sports Apparel Limited is yet to commence sales business activities. However the other Subsidiary M/s. Suditi Design Studio Limited is expanding sales business network under the brand name "Indian Ink".
9) The Deferred tax assets / liability and provision under the revised IND AS-19 (Employee Benefits) are accounted on proportionate basis.
10) Figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. EPS for the quarter related to the corresponding period of the previous year has been restated. The Full format of the Results are available on Company's website (www.suditi.in).

By order of Board of Directors
For SUDITI INDUSTRIES LTD.
Sd/-
PAWAN AGARWAL
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Place : Mumbai
Date : 8th February, 2018

FOODS AND INNS LIMITED
CIN: L55200MH1967PLC013837
Regd. Office: Slon - Trombay Road, Deonar, Mumbai - 400 088. Phone No.: 022 23533103/04/05.
Fax No.: 022 23533106/07; E-mail: writelous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com


EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2017 (₹ In Lacs except EPS)

Sr. No.	PARTICULARS	Unaudited Quarter ended			Unaudited Nine Months ended	
		December 31, 2017	September 30, 2017	December 31, 2016	December 31, 2017	December 31, 2016
1	Total Income From Operations (Net)	8,143.75	7,078.65	8,395.00	22,281.92	25,336.02
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities after tax	159.63	247.19	148.53	509.74	277.53
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	159.63	247.19	148.53	509.74	277.53
4	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	160.59	160.59	155.10	160.59	155.10
5	Earning per share (face value of ₹ 10/- each)					
	Basic	9.94	15.39	9.58	31.74	17.89
	Diluted	9.83	15.22	9.57	31.39	17.88

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended Results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www.bseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com)
2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 8, 2018.

By order of the Board
For FOODS AND INNS LIMITED
Bhupendra Dalal
Chairman
DIN: 00061492

Place : Mumbai
Date : February 8, 2018

Public Notice 

This is to inform the customers of Vodafone that Vodafone has changed the product benefits of below Recharge coupons available in market. It is w.e.f. 9 February 2018.

Top Up Voucher (MRP)	Current Benefit	New Benefit
₹55	Unlimited V2V local+STD calls+ 250MB data for 4G handsets/50MB for non 4G Handset Validity - 7 Days	Full Talk Time ₹55 = 55 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)
₹71	ALL STD mobile CALLS @40p/min and local calls@45p/min Validity - 28 Days	Full Talk Time ₹71 = 71 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)
₹78	300 MB 2G/3G/4G Data Validity - 10 days	Full Talk Time ₹78 = 78 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)
₹147	1.5 GB 2G/3G/4G Data Validity - 28 days	Full Talk Time ₹147 = 147 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)
₹175	2 GB 2G/3G/4G Data Validity - 28 days	Full Talk Time ₹175 = 175 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)
₹199	Unlimited 2G Data Validity - 28 days	Full Talk Time ₹199 = 199 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)
₹251	3 GB 2G/3G/4G Data Validity - 28 days	Full Talk Time ₹251 = 251 TT + 1 Local SMS (Validity 1 Day)

Vodafone India Limited (CIN No: U32200MH1992PLC119108)
1st Floor, Skyline Icon, 86/92, Andheri Kurla Road, Marol Naka, Andheri (East) Mumbai - 400059
www.vodafone.in

NOTICE
We, Huntsman International (India) Private Limited having registered office situated at Office 1st floor to 7th floor, Light-Hall B Wing, Hiranandani Business Park, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai -400072, hereby inform that following forms in original have been lost at our end.

Type of Form:	C Form
Name of Issuer:	Kansai Nerolac Paints Ltd.
Issuing State:	Maharashtra
Year: 2011-12. Quarter I	
Serial No.	1025435
Amount:	8272109.4
Year: 2011-12. Quarter II	
Serial No.	1025436
Amount:	12562505

In case anybody finds any of the above mentioned forms, please return the same to our registered office as mentioned above.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Dhiraj Khumaramji Choudhary is a member of Flat No. 101, Sheela CHS Ltd., Cabin Road, Bhayander (East), Tal. & Dist. Thane-401 105. The original builder agreement dated 28/04/1984 M/s. Sai Daya Builder to Smt. Bakul Pradeep Merchant has been lost in respect of said flat and the same are not traceable till date.
Any person/s having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence at 208, Shastri Nagar-3/A, Dr. Ambedkar Road, Bhayander (W), Dist. Thane-401 101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no person/s has any claim, whatsoever, on the said flat, of which please take a note.
Adv. Poonam B. Talwar

CENTRAL RAILWAY
E-TENDER NOTICE No. BSL-SNT-42-2017-18 dttd. 06.02.2018 (Open E-Tender)
Digitally Signed Online Open E-Tenders are invited from eligible Tenderers by Divisional Railway Manager (Signal & Telecom), Central Railway, Bhusawal for and on behalf of The President of India for the following work: **SN : 1) Particular : E-Tender Notice No : BSL-SNT-42-2017-18 Date :- 06.02.2018, 2) Name of work : "Repairs of various types of Faulty Cards of Coral Make Digital Telephone Exchanges on Bhusawal Division of Central Railway."** **3) Approximate Cost : Rs. 3,90,195/- (Rs. Three Lakh Ninety Thousand One Hundred Ninety Five Only), 4) Cost of Tender Form / Booklet : Rs. 1,000/- (Rs. One Thousand Only), 5) Earnest Money : Rs. 7,810/- (Rs. Seven Thousand Eight Hundred Ten Only), 6) Completion Period : 03 Months after issuing of L.O.A, 7) Bidding Start Date : 27-02-2018, 8) Date & Time of Closing of Tender Submission : 13-03-2018 at 15.00 Hrs., 9) Date & Time of Opening of Tender : 13-03-2018 at 15.30 Hrs. (If possible), 10) Web Site on which complete details of the Tender can be seen : www.tenders.gov.in**
Date :- 06-02-2018
All India Passenger Helpline 138

WANBURY LIMITED
Regd. Office: BSEL Tech Park, B-Wing, 10th Floor, Sector 30-A, Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400 703.
CIN: L51900MH1988PLC048455 • Tel: 91 22 67942222 Fax: 91 22 67942111/333 • Email: shares@wanbury.com • Website: www.wanbury.com


EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2017
₹ in Lakhs (Except Earning Per Share)

Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended
		31-Dec-17 (Unaudited)	30-Sep-17 (Unaudited)	31-Dec-16 (Unaudited)	31-Dec-17 (Unaudited)	31-Dec-16 (Unaudited)
1	Total Income from Operations (net)	9,380.57	17,005.19	11,608.69	35,800.50	42,270.43
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(230.56)	357.57	(435.30)	(1,881.85)	7,250.29
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(230.56)	357.57	(435.30)	(1,881.85)	7,250.29
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(228.25)	359.95	(434.27)	(1,874.76)	7,253.38
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(223.09)	365.27	(431.96)	(1,858.91)	7,260.29
6	Equity Share Capital	2,322.01	2,322.01	1,996.93	2,322.01	1,996.93
7	Earning Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted:	(0.96)	1.52	(2.27)	(7.90)	35.68

Notes:-
1) The Above is an extract of detailed format of Quarterly Unaudited Financial Results (Standalone) filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results (Standalone) are available on stock exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website at www.wanbury.com.
2) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 8th February 2018.
3) The Company has adopted Indian Accounting Standards ("IndAS"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules there under, with effect from 1st April 2017 and accordingly, these financial results have been prepared in accordance with Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016. The Un-audited Financial Results presented in accordance with Ind AS 101-First time adoption of Indian Accounting Standards, have been prepared in accordance with the recognition and measurement principle in Ind AS 34-Interim Financial Reporting. The Figures for the quarter ended 30th June 2016 & nine months ended 31st December 2016 presented here are also Ind AS compliant.

For Wanbury Limited
Sd/-
K. Chandran
Vice Chairman
(DIN : 00005868)

Place : Mumbai
Date : 8th February, 2018


TATA COMMUNICATIONS LIMITED
Regd. Office : VSB, M.G. Road, Fort, Mumbai - 400 001 India
Tel 91 22 6659 1966 Fax 91 22 6725 1962 Website: www.tatacommunications.com
CIN:L64200MH1986PLC039266

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2017
₹ in Lakhs

Standalone	For the quarter ended			For the nine months ended		For the year ended
	December 31 2017	September 30 2017	December 31 2016	December 31 2017	December 31 2016	March 31 2017
Total Revenue	136324	129529	148257	401712	438483	505124
Net Profit before exceptional items and tax	18559	11709	27355	42561	94707	38102
Net (Loss)/ Profit before tax	18559	(8394)	198022	22458	265374	120484
Net (Loss)/ Profit after tax	12206	(12855)	148271	7534	195469	68983
Total Comprehensive (Loss)/ Income for the period	12665	(64625)	130150	(44334)	176211	50181
Equity Share Capital	28500	28500	28500	28500	28500	28500
Earnings per Share (of ₹10/- each) (Not Annualised)	4.28	(4.51)	52.02	2.64	68.59	24.20
Basic and Diluted (₹)						

₹ in Lakhs

Standalone	For the quarter ended			For the nine months ended		For the year ended
	December 31 2017	September 30 2017	December 31 2016	December 31 2017	December 31 2016	March 31 2017
Total Income from Continuing operations (net)	418865	424677	445092	1278981	1358514	1798002
Profit before exceptional items, tax & share of profit of associate	12435	2232	9235	22890	47542	53323
Profit/(Loss) from operations before tax and share of profit of associate	12435	(19109)	9235	1549	47542	(53010)
Profit/(Loss) for the period from continuing operations	1034	(24842)	126	(20514)	22101	(76140)
Net Profit/ (Loss) before exceptional items and before tax from discontinued operations	-	-	7060	-	16238	12331
Net Profit/ (Loss) before tax from discontinued operations	-	-	195837	-	183315	254382
Net Profit / (Loss) after taxes, from discontinued operation	-	-	141214	-	127526	199686
Net Profit / (Loss) from total operations	1034	(24842)	141340	(20514)	149627	123546
Total Comprehensive Income / (Loss) for the period	14197	(81414)	111416	(62913)	108369	210021
Equity Share Capital	28500	28500	28500	28500	28500	28500
Earnings per Share (of ₹10/-each) (Not Annualised)						
i. Continuing Operation	0.36	(8.77)	0.03	(7.29)	7.70	(26.81)
ii. Total Operations	0.36	(8.77)	49.57	(7.29)	52.44	43.26

Notes :-
1. The above Statement of standalone unaudited financial results of the Company and consolidated unaudited financial results of the Company along with its subsidiaries & associates (together referred to as "the Group") for the quarter and nine months ended December 31, 2017 have been subjected to limited review by the statutory auditors. The above Statement has been reviewed by the audit committee and taken on record and approved by the Board of Directors at their meeting held on February 08, 2018.
2. The Company has investment in the equity shares of TTSL which is recognised at fair value through Other Comprehensive Income. Based on the recent developments in TTSL, the Company had recognised a loss of ₹ 51553 lakhs in Other Comprehensive Income during the quarter ended September 30, 2017.
3. During the previous year, as per the contractual obligation under the inter-se agreement, the Company paid an advance of ₹ 105800 lakhs to Tata Sons Limited, towards its share of NTT Docomo arbitration award, against which the Company provided ₹ 87201 lakhs during the year ended March 31, 2017, as per the Delhi High Court order dated April 28, 2017. The Company has made an additional provision of ₹ 18559 lakhs during the previous quarter. During the quarter ended December 31, 2017, Tata Sons Limited settled the advances, the Company recorded 158,350,304 equity shares at its fair value of ₹ Nil and recognised net interest income of ₹ 2972 lakhs.
4. During the quarter ended September 30, 2017, the Company provided ₹ 1544 lakhs as provision for contingencies, for certain legal matters that have attained finality based on the judgment of respective court.
5. As part of its initiative to enhance the long-term efficiency of the business, the Group undertook organisational changes to align to the Group's current and prospective business requirements. These changes involved certain positions in the Group becoming redundant and the Group incurred one time charge of ₹ 1238 lakhs for the nine months ended December 31, 2017 and ₹ 2173 lakhs for the year ended March 31, 2017. The standalone result includes a one time charge of ₹ 39 lakhs for the year ended March 31, 2017.
6. The above is an extract of the detailed format of standalone and consolidated unaudited financial results for quarter and nine month ended December 31, 2017, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular no CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and nine month ended December 31, 2017 are available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.tatacommunications.com

For TATA COMMUNICATIONS LIMITED
Vinod Kumar
Managing Director & Group CEO

Place: Mumbai
Date: February 08, 2018

